

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१८

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्याती शिक्षण हक्क कायद्यानुसार चौथीपर्यंत असणाऱ्या शाळांना
स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नसल्याबाबत

(१) १०६७६ (०९-०४-२०१५). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आरटीई २००९ नुसार चौथीपर्यंत असणाऱ्या शाळांना पाचवीचा तर सातवीपर्यंत असलेल्या शाळांना आठवीचा वर्ग जोडण्यात येऊन आज एक वर्षाचा कालावधी उलटूनही या वर्गांना स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक होण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय असल्यास, तदनुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१०-०१-२०१८) : (१) व (२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १९ व २५ च्या परिशिष्टामध्ये विद्यार्थी संख्येवर आधारित शिक्षक देण्याची तरतूद असल्याने शासन निर्णय दि.८ जानेवारी, २०१६ व दि.२ जुलै, २०१६ अन्वये विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक पद संख्या मंजूर करण्यात येते.

(३) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे "पवित्र" संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून भरण्याबाबत दि.२३/६/२०१७ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शिक्षकांनी एकापेक्षा अधिक वर्ग संभाळण्याबाबत शिक्षण
विभागाने काढलेल्या आदेशाबाबत

(२) २८७४६ (२४-०२-२०१६). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शिक्षकांनी एकापेक्षा अधिक वर्ग संभाळावेत असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, संचमान्यतेच्या या शासनाच्या नव्या निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात क्रीडा धोरण मंजूर करून खेळांचे प्रकार, क्रीडा संकुलासारखे प्रकल्प व क्रीडा
स्पर्धासाठी शासन हजारो कोटी रुपये खर्च करित असल्याबाबत

(३) ३७९७६ (२०-०१-२०१६). श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात २०१२ रोजी क्रीडा धोरण मंजूर करून खेळांचे प्रकार, क्रीडा संकुलासारखे प्रकल्प व क्रीडा स्पर्धासाठी शासन हजारो कोटी रुपये खर्च करित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दिनांक १८ जुन, २०१० च्या शासन निर्णयाप्रमाणे ५ वी ते ८ वी वर्गावर शाररीक शिक्षक व कार्यानुभव शिक्षक अर्धवेळ नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शाररीक शिक्षक व कार्यानुभव शिक्षक कायमस्वरूपी नेमणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-१२-०१७०) : (१) व (२) होय.

(३) मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने दि. १ सप्टेंबर, २०१७ रोजी सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्यांत आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कळमनूरी (जि.हिंंगोली) तालुक्यातील विकासनगर प्राथमिक
शाळेवर शिक्षक उपलब्ध नसल्याबाबत**

(४) ४१३२३ (२५-०५-२०१६). डॉ.संतोष टारफे (कळमनूरी), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळमनूरी (जि.हिंंगोली) तालुक्यातील विकासनगर प्राथमिक शाळेवर शिक्षक उपलब्ध नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात माहे डिसेंबर, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात शाळा भरवली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने उक्त शाळेत त्वरीत शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी व या शाळेची दुरावस्था सुधारण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

अखील भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी सदर शाळेतील ४ शिक्षक गेल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांसमवेत शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन शिक्षकांची मागणी केली.

(२) संचमान्यतेनुसार शाळेतील सर्व पदे भरलेली आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत
शेगाव ते नागपूर अशी पदयात्रा काढल्याबाबत**

(५) ४२३०३ (१६-०५-२०१६). श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शेगाव ते नागपूर अशी पदयात्रा काढून शासनाच्या विरोधात आंदोलन केल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नाबाबत राज्यशासनाने दखल घेऊन सदरील शिक्षकांच्या मागणीनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२४-०१-२०१८) : (१) होय.

(२) दिनांक १४ जून, २०१६ पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना शासन निर्णय, दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ अन्वये सरसकट २० टक्के प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात

आले आहे. तसेच शासन निर्णय, दिनांक १ फेब्रुवारी, २०१७ अन्वये पात्र शाळांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथे प्राथमिक शाळांच्या तुलनेत माध्यमिक शाळांमधील मुलींची संख्या कमी होत असल्याबाबत

(६) ५५४७१ (२२-०८-२०१६). श्री.संग्राम शोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे प्राथमिक शाळांच्या तुलनेत माध्यमिक शाळांमधील मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची बाब माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माध्यमिक शाळांत घसरलेला मुलींचा टक्का वाढविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०१-२०१८) : (१) होय. खरे आहे.

(२) शाळेतील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शासनातर्फे अनुसूचित जाती / जमातींच्या मुलींसाठी प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. अल्पसंख्यांक मुलींसाठी शिष्यवृत्ती तसेच विविध माध्यमांतून मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा तसेच पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे विद्यार्थीनींसाठी किशोरी मेळावे आणि मुलींसाठी स्वसंरक्षण योजना राबवण्यात येते. मुलींची शाळेतील घटती संख्या कमी करण्यासाठी शासन सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

दोंड तालुक्यातील क्रीडा संकुलाचे काम प्रलंबित असल्याबाबत

(७) ६०७०४ (२२-०८-२०१६). श्री.राहूल कुल (दोंड) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दोंड (जिल्हा पुणे) तालुक्यातील तालुका क्रीडा संकुलाचे काम जागेअभावी सन २००९ पासून प्रलंबित आहे, हे खरे आहे हे काय,

(२) असल्यास, सदर संकुलासाठी SRP ची जागा मिळावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा.मुख्यमंत्री यांना माहे जून, २०१६ वा त्या दरम्यान केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, SRP ची जागा दोंड (जिल्हा पुणे) तालुक्यातील तालुका क्रीडा संकुलासाठी देण्याबाबत व सदर संकुलाचे काम सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) तालुका क्रीडा संकुल समितीला दोंड परिक्षेत्रात शासकीय/खाजगी जागा आजपर्यंत उपलब्ध झालेली नाही. तालुका क्रीडा संकुलासाठी तहसिलदार, दोंड यांनी गोपाळवाडी गट क्र.११/१/अ येथील एस.आर.पी.एफ. ग्रुप नं.५ व ७ ची ४.१५ हे. क्षेत्राची मागणी दिनांक ०६.०९.२०१४ च्या पत्रान्वये प्रभारी समादेश, दोंड यांना केलेली होती. दिनांक १९.०९.२०१७ रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे यांच्या दालनात मा.आमदार महोदय तसेच दोंड तालुक्याचे पदाधिकारी व एस.आर.पी.चे समादेशक यांच्या समवेत संयुक्त सभा झाली. त्यामध्ये एस.आर.पी.ची जागा मागणी विषयची चर्चा झाली, मात्र एस.आर.पी.समादेश यांनी सदर जागा देण्याचे अमान्य केले.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक मिळून २७ शाळा अनधिकृत असल्याबाबत

(८) ६२१९७ (२२-०८-२०१६). श्री.सिध्दराम म्हेत्रे (अक्कलकोट), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक मिळून २७ शाळा अनधिकृत असल्याचे माहे एप्रिल,२०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय

(२) असल्यास, शासनाने या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच अनधिकृतपणे शाळा चालविण्याच्या संस्थाचालकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील नियम १५ (५) नुसार अनाधिकृत शाळेवर कारवाई करणेचे आदेश गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन अधिकृत शाळेत करणेचे सूचना दिलेल्या आहेत.

**जिल्हा स्तरावर प्राविण्य प्राप्त महिला खेळाडूंना प्रोत्साहन
म्हणून रोख शिष्यवृत्ती देण्याची घोषणा**

(९) ६२९४६ (२२-०८-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हास्तरावर प्राविण्य प्राप्त महिला खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून रोख शिष्यवृत्ती देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली असूनही गत दोन वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील महिला खेळाडूंच्या बँक खात्यावर अद्याप ही शिष्यवृत्ती जमा झाली नसल्याचे माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून सदर प्रोत्साहन रक्कम खेळाडूंना देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी प्राविण्यप्राप्त खेळाडूंना सन २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये अनुक्रमे १२ व ०७ अशा एकूण १९ महिला खेळाडूंना एकूण रक्कम रु. ८२,४५०/- इतकी शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांना वितरीत करणेत आलेली आहे.

सदर शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी, औरंगाबाद यांचकडून आरटीजीएसद्वारे संबंधित महिला खेळाडूंच्या बँक खात्यामध्ये जमा करणेत आलेली आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद आणि इतर अनुदानित शाळामधील
शिक्षक अधिकृत ठरत असल्याबाबत**

(१०) ७३८५० (२०-०४-२०१७). श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ग्रामीण भागात इंग्रजी शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्यामुळे मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद आणि इतर अनुदानित शाळामधील शिक्षक अधिकृत ठरत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात असे एकूण किती अतिरिक्त शिक्षक आहेत,

(३) असल्यास, शासनाने उपरोक्त अतिरिक्त ठरणा-या शिक्षकाचे समायोजन करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांची संख्या सध्या ८५९ इतकी आहे.

(३) व (४) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन या संदर्भातील शासन निर्णया मधील तरतुदी नुसार करण्यात येत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) तसेच इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या संस्थेकडून संशोधनासाठी देण्यात येणा-या शिष्यवृत्तीबाबत

(११) ७४०८७ (२०-०४-२०१७). श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) तसेच इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या संस्थेकडून संशोधनासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी लाखो रुपयांची शिष्यवृत्ती माहे डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिष्यवृत्ती प्रलंबित असण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) असल्यास, शासनाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उमरखेड (जि.यवतमाळ) तालुक्यातील केंद्र प्रमुख मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे रिक्त असल्याबाबत

(१२) ७९८६५ (२०-०४-२०१७). श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमरखेड (जि.यवतमाळ) तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे रिक्त असून केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरची पदे रिक्त असण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, शासनाने रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) :** (१) होय, हे खरे आहे.
(२) सेवानिवृत्ती, पदसंख्येत वाढ झाल्यामुळे बिंदु नामावली मंजूर नसल्यामुळे सदर पदे रिक्त आहेत.
(३) रिक्त पदे भरण्याबाबत शा.नि. २३.०६.२०१७ नुसार कार्यवाही सुरु आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई विद्यापीठाचा एलएलएम प्रथम सत्राचा पुनःमुल्यांकनाचा निकाल
हा एटीकेटी (ATKT) परिक्षेच्या पूर्वी लावण्याबाबत**

- (१३) ८४७८२ (१२-०६-२०१७). प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) मुंबई विद्यापीठाच्या सदोष मुल्यांकन पध्दतीमुळे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान घेण्यात आलेल्या एलएलएम प्रथम सत्राच्या परिक्षेत सुमारे ८५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पुनःमुल्यांकनासाठी अर्ज सादर केले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, एलएलएम प्रथम सत्राच्या परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुनःमुल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यापुर्वीच मुंबई विद्यापीठाने सदर सत्राची एटीकेटी (ATKT) परिक्षा दिनांक २६ एप्रिल, ते ४ मे, २०१७ या कालावधीत जाहिर केली आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, जे विद्यार्थी पुनःमुल्यांकनामध्ये उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे, त्यांनाही पुनःमुल्यांकनाच्या निकाल जाहिर न केल्यामुळे सदर एटीकेटी (ATKT) परिक्षा द्यावी लागणार आहे, हे ही खरे आहे काय,
(४) असल्यास, प्रथम सत्राची एटीकेटी (ATKT) ची परिक्षा दिनांक ४ मे २०१७ च्या सुमारास संपत असून दुसऱ्या सत्राची नियमित परिक्षा दिनांक ८ मे, २०१७ च्या सुमारास सुरु होत असल्याने द्वितीय सत्राच्या अभ्यासकरिता विद्यार्थ्यांना अत्यंत कमी कालावधी मिळत आहे, हे ही खरे आहे काय,
(५) असल्यास, एलएलएम प्रथम सत्राच्या पुनःमुल्यांकनाचा निकाल हा त्वरीत जाहीर करण्याबाबत तसेच सदर द्वितीय सत्राची परिक्षा दिनांक ८ मे २०१७ या ऐवजी दिनांक २२ मे २०१७ नंतर घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे (०२-०२-२०१८) :** (१) होय, हे खरे आहे.
(२) होय, हे खरे आहे.
(३) होय, हे खरे आहे.
(४) एलएलएमच्या विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये सत्र दोनची परीक्षा असते हे ज्ञात असते. त्यामुळे द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अत्यंत कमी कालावधी मिळतो हे खरे नाही.

(५) एलएलएम प्रथम सत्राच्या पुनःमुल्यांकनाचा निकाल दि. ६ मे, २०१७ रोजी म्हणजे L.L.M.(SEM-II) च्या परीक्षेपूर्वी जाहीर झालेले आहेत. त्यामुळे द्वितीय सत्राच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्याची आवश्यकता वाटली नाही.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या बीएस्सी आयटीच्या पुनर्मुल्याबाबत

(१४) ८५२०७ (२१-०८-२०१७). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बीएस्सी आयटीच्या पुनर्मुल्यांकनात एकही गुण वाढणार नसून गुण झालेच तर कमी होतील असे स्पष्ट उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० ते १२ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागले, हे खरे आहे काय,

(२) तसेच इंजिनिअरिंगच्या कॉलेजची एक विद्यार्थीनी पास असतांनाही कॉलेजला पाठविलेल्या गॅजेट कॉपीत नाव नसल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास,शासनाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या या गैर कारभाराची चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) हे अंशतः खरे आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाकडून प्राप्त अहवालानुसार कु. श्रध्दा कळंबीकर या यादवराव तासगांवकर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, कर्जत येथील विद्यार्थीनीचा मे, २०१५ मध्ये घेतलेल्या सत्र १ च्या अनुत्तीर्ण विषयासाठीचा परीक्षा प्रवेश अर्ज विहित मुदतीत महाविद्यालयाकडून विद्यापीठास पाठविण्यात आलेला नव्हता. महाविद्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, विद्यापीठाने सदर अर्ज मुदतीनंतरही स्विकारून विद्यार्थीनीस अनुत्तीर्ण असलेल्या विषयास बसण्याची परवानगी दिली होती.

विहित मुदतीत अर्ज प्राप्त असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देण्यात आली होती. त्यामध्ये शेवटचा क्रमांक ५८८५०७३ असा होता. तथापि, संगणकाच्या तांत्रिक चुकीमुळे सदर क्रमांक श्री. राहूल वास्के व कु. श्रध्दा कळंबीकर या दोन वेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिला गेला व ते विद्यार्थी परीक्षेला बसले.

उक्त परीक्षेचा निकाल दि. १८/०७/२०१५ रोजी जाहीर होऊन त्याच दिवशी संकेतस्थळावर उपलब्ध झाला व दुसऱ्या दिवशी निकालपत्रके संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आली. या निकालात कु. श्रध्दा कळंबीकर हिचा निकाल नव्हता. आसन क्रमांक ५८८५०७३ वर श्री. राहूल वास्के याचा निकाल होता. तो मागील सत्रात घेतलेल्या परीक्षेत पुनर्मुल्यांकनामध्ये उत्तीर्ण झाला असल्याने त्याच्या निकालासंदर्भात Seat No. ५८८५०७३ is Reserve due to previously pass हा अभिप्राय दिला होता.

त्यावेळी कु.श्रध्दा कळंबीकर या विद्यार्थीनीने मागील सत्रात ती परिक्षेत उत्तीर्ण नसल्याचे माहित असूनही तिच्या नावापुढे हा अभिप्राय कसा लिहिण्यात आला याबाबत महाविद्यालयाकडून आणि विद्यापीठाकडून शहानिशा न करता संबंधित महाविद्यालयास उक्त प्रत सादर करून अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षापर्यंत प्रवेश मिळविला. त्यानंतर मे २०१७ मध्ये सदर विद्यार्थीनीने ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विद्यापीठाने त्या विद्यार्थीनीने सत्र-१ परिक्षेत या विषयात मिळविलेले २४ गुण विचारात घेऊन तिचा निकाल अनुत्तीर्ण म्हणून घोषित केला.

अशा प्रकारे सदर विद्यार्थीनीला संकेतस्थळावरील निकालपत्रावरून तांत्रिक चुकीची जाणीव असतांना व परीक्षा अनुत्तीर्ण असूनसुध्दा तिने सत्र ५ व ८ ला पात्र नसतांना प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे तिचे कोणतेही शैक्षणिक नुकसान झालेले नाही. उलटपक्षी तिने विद्यापीठाकडून झालेल्या तांत्रिक चुकीचा गैरफायदा घेऊन पात्र नसतांना पुढील वर्गात प्रवेश मिळविलेला आहे. त्यामुळे शासनाने कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठात ऑनलाईन असेसमेंट अभावी मुल्यांकनाचे काम प्रलंबित असल्याबाबत

(१५) ८५५१० (२१-०८-२०१७). श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), डॉ.राहुल पाटील (परभणी), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राहुल जगताप (श्रीगाँदा), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.दिपक चव्हाण (फलटण) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमाच्या परिक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन असेसमेंटच्या माध्यमातून तपासण्याबाबतचा ठराव विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाने माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान मंजूर केला हे खरे आहे काय,

(२) असल्यास ऑनलाईन असेसमेंटच्या माध्यमातून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरु झाले नसल्याने मुल्यांकनाचे काम थांबले असल्याने दोन लाखाहून अधिक उत्तरपत्रिका पडून असल्याचे माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षांचे निकाल प्रलंबित राहू नयेत याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(२) मा.राज्यपाल तथा कुलपती यांनी परिक्षांचे निकाल वेळेत लावण्यासंबंधाने दिनांक ४ जुलै, २०१७ व दिनांक २४ जुलै, २०१७ रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सुचनानुसार शासनाने विशेष कार्य अधिकारी यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर अपर मुख्य सचिव यांनी मा.राज्यपाल तथा कुलपती यांचे सचिवांसमवेत वेळोवेळी विद्यापीठात भेटी देऊन विद्यापीठ प्रशासन, मेरीट ट्रॅक कंपनी व संबंधितांना मार्गदर्शन केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेल्या
अनधिकृत संस्थां कार्यरत असल्याबाबत**

(१६) ८५७८४ (२१-०८-२०१७). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांची मान्यता नसलेल्या ७८ अनधिकृत संस्था कार्यरत असल्याचे माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले असल्यास, त्यानुसार मनमानीपणे गैरकारभार करणा-या संस्थाविरोधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे व त्याची फलनिष्पत्ती काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०२-२०१८) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांकडून प्राप्त माहितीनुसार राज्यात विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेली एकही संस्था कार्यरत नाही. मात्र महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात दि. ०७/११/२०१७ रोजी "घरबसल्या बोगस पदव्यांची खैरात" या मथळ्याखाली छापून आलेल्या बातमीची संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये सासवड बस स्थानकाच्या समोर पुरंदर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट रिसर्च असे महाविद्यालय कार्यरत असल्याचे दिसून आले. चौकशीमध्ये तेथे कोणतेही दस्तऐवज उपलब्ध होऊ शकले नाहीत. संबंधित संस्थांवर संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय यांनी सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत नोटीसा बजावल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, नविन विद्यापीठ कायदयात सुधारणा

तसेच अॅप्रेटिसशिप कायदयात बदल करण्याबाबत

(१७) ८५८९८ (२१-०८-२०१७). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, नविन विद्यापीठ कायदयात सुधारणा तसेच अॅप्रेटिसशिप कायदयात बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच शेती आणि शेतीपूरक उद्योगातील प्रशिक्षणाचाही अभ्यासक्रम शासन तयार करणार आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) जागतिक युवक कौशल्य दिनाचे औचित्य साधून दि. १५/०७/२०१७ रोजी डिजीईटी, नवी दिल्ली रचित "Soil Testing and Crop Technician" हा व्यवसाय अभ्यासक्रम प्रवेश सत्र ऑगस्ट, २०१८ पासून राज्यातील निवडक औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरु करण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात समायोजन व नियुक्ती

प्रक्रियेत झालेल्या गैरकारभाराबाबत

(१८) ८६१४७ (१२-०८-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात दिनांक ३१ मार्च, २०१७ ते दिनांक ३ एप्रिल, २०१७ या कालावधीत विषय शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे समायोजन व नियुक्ती प्रक्रियेत झालेल्या अनियमितता आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा.शिक्षण मंत्री यांना दिनांक ४ मे, २०१७ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रक्रिया स्थगित केलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानित शाळेतील अनुकंपातत्वावर जागा

भरण्यास परवानगी दिली जात नसलेबाबत

(१९) ८६४४६ (२३-०८-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राहूल कुल (दोंड), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अनुदानित शाळेतील अनुकंपातत्वावर जागा भरण्यास परवानगी दिली जात नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अशी परवानगी देण्याविषयी शासनाने धोरण काय आहे,
- (३) असल्यास, शासनाने उक्त जागा भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे का आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०१-२०१८) : (१) हे खरे नाही

- (२) व (३) राज्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येणाऱ्या शाळांमधील शिक्षण सेवकांच्या पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत शासनाने दि. २० जानेवारी, २०१६ रोजी शासन निर्णय पारित केलेला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शासनाने अर्थसंकल्पात

केलेल्या अपुऱ्या तरतूदीबाबत

(२०) ८८३९९ (२१-०८-२०१७). श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अबू आजमी (मानखूद शिवाजीनगर), श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), अॅड.गौतम चाबुकस्वार (पिंपरी) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शालांत, उच्च माध्यमिक ते पदवीधर, आणि व्यावसायिक व उच्च शिक्षण घेणाऱ्या भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांक समूह घटकातील विद्यार्थ्यांना प्रदेय असलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती अनुदानात सन २०१७-१८ करीता अल्पसंख्याक विभागाने ४० कोटीची तरतूद करण्याचा प्रस्ताव देवूनही शासनाने रु. २८ कोटी इतकीच तरतूद केली असल्याने उक्त अनुदानात वाढ करण्याची मागणी राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील धुरीणानी व स्थानिक अल्पसंख्यांक समुहातील नागरिकांनी, जनप्रतिनिधी, रहिवाशी संघटना यांनी मा.मुख्यमंत्री, मा.मंत्री (अल्पसंख्यांक विकास), मा.राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास), राज्यमंत्री (महसूल) मुख्य-सचिव, प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास), संबंधित प्रशासकीय विभागाचे विभागीय महसूल आयुक्त आणि त्यांच्या अधिनस्त नागरी सेवांचे प्राधिकारी यांना दिनांक ८ मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास केली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अपुऱ्या निधीमुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींवर परिणाम होणार असून विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्नोक्त भाग १ व २ बाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने निधीची पुरेशी तरतुद करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१९-१२-२०१७) : (१) अंशतः खरे आहे. जनता संघर्ष दल पुणे, यांच्या दिनांक ३१.७.२०१७ रोजीच्या निवेदनान्वये अशा आशयाची मागणी करण्यात आली आहे.

- (२) हे खरे नाही, राज्य शासनाकडून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात रू. १००.०० कोटी एवढी तरतुद करण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात अभिमत व खाजगी महाविद्यालये व विद्यापीठातअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के प्रवेश क्षमता राखून ठेवण्याबाबत

(२१) ८८४१० (२१-०८-२०१७). श्री.अबू आजमी (मानखूद शिवाजीनगर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात अनुक्रमे अभिमत व खाजगी महाविद्यालये व विद्यापीठातअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के प्रवेश क्षमता राखून ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी, जनप्रतिनिधी, रहिवाशी संघटना यांनी मा.मुख्यमंत्री, मा. मंत्री(उच्च शिक्षण), मा.राज्यमंत्री (उच्च शिक्षण), मुख्य.सचिव (उच्च शिक्षण), प्रधान सचिव (उच्च शिक्षण), उच्चशिक्षण संचालनालय संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव आणि त्यांच्या अधिनस्त नागरी सेवांचे प्राधिकारी यांच्या दिनांक २ मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आणली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०१-२०१८) : (१) हे खरे नाही. (उच्च शिक्षण संचालनालय व सर्व अकृषी विद्यापीठे यांच्याकडे अशा प्रकारे पत्रव्यवहार नाही.)

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.
-

**हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात (जि.वर्धा) औद्योगिक प्रशिक्षण संस्था
संलग्नित तंत्र निकेतन विद्यालय सुरु करण्याबाबत**

- (२२) ८८५११ (०४-०९-२०१७). श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात (जि.वर्धा) औद्योगिक प्रशिक्षण संस्था संलग्नित तंत्र निकेतन विद्यालय सुरु करणेबाबतचे निवेदन मा.स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी माहे मार्च, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान शासनास सादर केले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात तंत्र निकेतन विद्यालय सुरु करण्याबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०४-०१-२०१८) : (१) होय.

- (२) सदर निवेदनाचे अनुषंगाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या अॅप्रुव्हल प्रोसेस हँडबुक २०१७-१८ नुसार याबाबतचा प्रस्ताव तपासून सादर करण्याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर यांना दिनांक १३/०६/२०१७ व दिनांक १/११/२०१७ रोजीचे पत्रांन्वये कळविण्यात आलेले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**क्रीडा शिक्षक सतविंदर सींग सींधु या शिक्षकांने १३ अल्पवयीन मुलींवर
अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याबाबत**

- (२३) ८९६३६ (२१-०८-२०१७). श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) क्रीडा क्षेत्रात प्रगती व्हावी याकरीता शिक्षण विभागात अनेक ठिकाणी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नांदेड येथे क्रीडा शिक्षक सतविंदर सींग सींधु या क्रीडा शिक्षकांने १३ अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग व लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने याप्रकरणी चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर शिक्षकावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.

नांदेड जिल्यातील कोणत्याही शाळेमध्ये क्रीडा शिक्षक या पदावर श्री.सतविंदर सीग सीधु या व्यक्तीची नियुक्ती झालेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अल्पसंख्यांक समुदायातील बेरोजगार तरुणांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी
सुरु केलेल्या परवाझ योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(२४) १००३० (२१-०८-२०१७). श्री.अबू आजमी (मानखूद शिवाजीनगर), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषकरून दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण व निमग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायातील बेरोजगार तरुणांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्राने सुरु केलेल्या परवाझ योजनेसाठी राज्य शासनाकडून केंद्राकडे निधीचा प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याने उक्त निधी केंद्राकडून उपलब्ध झाला नसून पर्याप्तनिधी कार्यान्वित करण्याचीबाब स्थानिक नागरिकांनी, जनप्रतिनिधी, अल्पसंख्यांक विद्यार्थी संघटना यांनी मा.मुख्यमंत्री, मा.मंत्री (अल्पसंख्यांक विकास), मा.मंत्री (तंत्र व रोजगार शिक्षण), मा.राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास), मा.राज्यमंत्री (तंत्र व रोजगार शिक्षण), मुख्य-सचिव (तंत्र व रोजगार शिक्षण तसेच अल्पसंख्यांक विकास) प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास) आणि त्यांच्या अधिनस्त नागरी सेवांचे प्राधिकारी यांच्या माहे जून, २०१७ वा त्या दरम्यान निदर्शनास आणली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य शासनाने गत १० वर्षात या योजनेसाठी तरतूद केलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्नोक्त भाग १ व २ बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने परवाझ योजनेला निधीची तरतूद करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०१-२०१८) : (१) हे खरे नाही

(२) "परवाझ" ही योजना राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून राबविली जात नाही. तसेच राज्य स्तरावर या विभागाकडून सदर योजनेस कोणताही निधी वितरित करण्यात येत नाही. त्यामुळे सदर योजनेसाठी निधीची तरतूद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात विशेषकरून नक्षल प्रभावित क्षेत्रीय जिल्ह्यात अल्पसंख्यांकाच्या
विकासासाठी "रोशनी" व महिलांसाठी "नई रोशनी" या योजनांबाबत**

(२५) ९००४८ (२१-०८-२०१७). श्री.अबू आजमी (मानखूद शिवाजीनगर) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषकरून नक्षल प्रभावित क्षेत्रीय जिल्ह्यात प्रामुख्याने अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी "रोशनी" आणि अल्पसंख्यांक महिलांसाठी "नई रोशनी" या सारख्या योजनां राबविण्यासाठी राज्यात पूर्वलक्षी प्रभावाने आणि पर्याप्तनिधी मंजुरीसह तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी, जनप्रतिनिधी, अल्पसंख्यांक विद्यार्थी संघटना यांनी मा.मुख्यमंत्री, मा.मंत्री (अल्पसंख्यांक विकास), मा.मंत्री (तंत्र व रोजगार शिक्षण), मा.राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास), मा.राज्यमंत्री (तंत्र व रोजगार शिक्षण), मुख्य-सचिव (तंत्र व रोजगार शिक्षण तसेच अल्पसंख्यांक विकास) प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास) आणि त्यांच्या अधिनस्त नागरी सेवांचे प्राधिकारी यांच्या दिनांक १८ जून, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आणली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेसाठी राज्याचा व केंद्राचा मंजूर व दत्तमत निधीचा विनियोग तातडीने प्रत्यार्पित करण्याकरिता श्री. नवाज करीमुल्ला खान आणि इतर यांनी राज्य व केंद्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाची तक्रार करण्यासाठी
स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याबाबत**

(२६) ९०३७४ (२३-०८-२०१७). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विद्यार्थी, पालकांनी दडपणाखाली न येता लैंगिक शोषणाची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात येणार असल्याचे माहे मार्च, २०१७ वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने सदर वेबसाईट सुरू करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२१-१२-२०१७) : (१) होय.

(२) शासन परिपत्रक दिनांक ४ ऑक्टोबर, २०१६ अन्वये शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत, POCSO e-Box या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधाबाबतची माहिती सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना देण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने "CHIRAG" हे Android App तयार केलेले आहे. सदर मोबाईल App च्या सहाय्याने बाल अत्याचारासंदर्भातील नोंदविलेल्या तक्रारी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगास प्राप्त होतात. व आयोगाकडून या तक्रारी पुढील कार्यवाहीस्तव पोलिसांकडे तसेच संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतात.

याच धर्तीवर, विद्यार्थ्यांवर होणा-या लैंगिक शोषणाची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याच्या अनुषंगाने विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या क्रमिक अभ्यासातील

समाजशास्त्राच्या पुस्तकांमध्ये चुका असल्याबाबत

(२७) १०६६७ (२१-०८-२०१७). श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या क्रमिक अभ्यासातील समाजशास्त्राच्या पुस्तकांमध्ये गंभीर चुका असल्याची बाब माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाठ्यपुस्तकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मंदिर प्रवेश आंदोलनातील संदर्भ चुकीचे असल्याचे आरोप करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने या पाठ्यपुस्तक निवड समितीवर किंवा या गंभीर चुकांना जबाबदार असलेल्यांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) या संदर्भात दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालकांमार्फत चौकशी करण्यात आली असून तज्ञ शिक्षकांकडून सदर पुस्तकांचे पुनर्संपादन करून घेण्यात येऊन चुकीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पुनर्संपादन व पुनर्मुद्रणात चुकीची दुरुस्ती करून पुस्तक सध्या

छपाईच्या प्रक्रियेत आहे. संबंधित पुस्तकाचे लेखन १० वर्षांपूर्वी झालेले असून त्याचे पुनर्मुद्रण सप्टेंबर, २०१६ मध्ये झाले होते. त्यावेळी लिखाण केलेले लेखक सद्यःस्थितीत सेवानिवृत्त असून यापुढे त्यांना अध्ययन साहित्य निर्मिती समितीवर लेखक म्हणून न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठातर्फे विधीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एलएलएम) घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तरे ठळक करण्यात आल्याबाबत

(२८) ११६६९ (२१-०८-२०१७). श्री.चरण वाघमारे (तुमसर), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व), श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव), श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठातर्फे विधीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एलएलएम) घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तरे ठळक करण्यात आल्याने विद्यापीठाने प्रश्नपत्रिका फोडल्याची बाब माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परीक्षे मध्ये अनेक प्रश्नाची पुनरावृत्ती झाल्याने तसेच काही प्रश्न ठळक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार संबंधित दोषी अधिका-यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०१-२०१८) : (१) हे अशंत: खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) सदर प्रकरणी मुंबई विद्यापीठाकडून सखोल चौकशी करण्यात आली आहे. ज्यामध्ये सदर विषयाच्या प्राश्निका यांनी परीक्षेच्या दिवशी स्वतः परीक्षा नियंत्रक कक्षात हजर राहून सर्व ०९ परीक्षा केंद्रांना सूचना देऊन कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये याची दखल घेतली आहे. तसेच सदर परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा नुकसान होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना विद्यापीठातर्फे समज पत्र देण्यात आलेले असून भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये याची सक्त ताकिद देण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला येथे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी काढलेल्या ई-निविदा मध्ये झालेल्या अनियमिततेबाबत

(२९) १२०८२ (२१-०८-२०१७). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला येथे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी ई-निविदा क्र. २०१७ -MLDBA-२२८१९-१ दिनांक १ जून, २०१७ रोजी वा त्यासुमारास प्रसारीत केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निविदेतील अटी/शर्ती अवास्तव व विशिष्ट हेतूने काढल्या गेल्याच्या सबबीखाली निविदा सादर करणाऱ्यापैकी एकाने सदर गैर निवेदेबाबत तक्रार करून रद्द करण्याची मागणी केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त तक्रारीनंतर निविदा प्रक्रियासाठी शुद्धिपत्रक प्रसिध्द करण्यात आले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रदूषण मंडळाचे कार्यकारी अधिकारी दिनांक ५ मे, २०१७ रोजी पासून रजेवर असतांना निविदा सर्व प्रक्रिया त्यांच्या डीजीटल स्वाक्षरीने केल्याने सदर प्रकार हा सायबर क्राईम असल्याने चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे अशी तक्रार/मागणी निविदा सादर करणाऱ्याने केली, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (०६-०१-२०१८) : (१) हे खरे नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुख्यालयातून अकोला येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी ई-निविदा काढलेली नाही.

- (२) हे खरे नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुख्यालयातून निविदा काढली नसल्यामुळे निविदा रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (३) हे खरे नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुख्यालयातून निविदा काढली नसल्यामुळे निविदा प्रक्रियासाठी शुद्धिपत्रक प्रसिध्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (४) महाराष्ट्र नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवर कार्यकारी अधिकारी हे पद अस्तित्वात नसल्यामुळे फसणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

बालेवाडी पुणे येथे महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक संघटनेच्या कार्यालयाकरिता

जागेची मागणी केली असल्याबाबत

(३०) १४१६२ (२१-०८-२०१७). श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बालेवाडी पुणे येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेने त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयाकरिता जागेची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्याचा क्रीडा विभाग व महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना यांच्या समन्वयासाठी बालेवाडी येथे जागा देण्याची मागणी रास्त आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये आतापर्यंत निर्माण करण्यात आलेल्या सुविधा व्यतिरिक्त {अॅथलेटिक्स, कुस्ती, भारत्तोलन, जलतरण, बॉक्सिंग, शूटिंग (रायफल), बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, हॉकी} आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्चरी, स्केटींग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, मार्शल आर्ट, स्कॅश कोर्ट, लॉन बॉल तसेच कॅफेटेरिया, पार्कींग इत्यादी सुविधा उपलब्ध करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलामध्ये उपलब्ध मोकळ्या जागेची आवश्यकता प्रस्तावित सुविधांसाठी लागणार आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक आसोसिएशनच्या मागणीनुसार ऑलिम्पिक भवनची उभारणी करणे शक्य होणार नाही.

(३) दिनांक ११ सप्टेंबर, २०१४ च्या शासन पत्रान्वये प्रस्तावित ऑलिम्पिक भवन उभारण्याकरिता पुणे शहरामध्ये किंवा पुणे शहरालगतच्या अन्यत्र ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने क्रीडा संचालनालयाच्या दिनांक ०८.१०.२०१४ व २४.११.२०१४ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, पुणे यांना प्रस्तावित ऑलिम्पिक भवन उभारण्याकरिता पुणे शहरामध्ये किंवा पुणे शहरालगत अन्यत्र स्वतंत्र २ एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक संस्थांनी केलेल्या
११ वी तसेच १२ साठी अतिरिक्त तुकड्यांच्या मागणीबाबत**

(३१) १४२७० (२३-०८-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विद्यापीठांप्रमाणे पुणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक संस्थांनी ११ वी तसेच १२ साठी अतिरिक्त तुकड्या वाढवून मिळव्यात यासाठी पुणे विद्यापीठाने मागील ३ वर्षात शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुषंगाने शासनाने उक्त अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

याबाबत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्याकडून प्रस्ताव सादर झाले आहेत.

(२) पात्र असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना प्रस्तावानुसार शासनाने स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर तुकड्या मंजूर केलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठाने ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असले बाबत

(३२) १४९८८ (०९-१०-२०१७). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाचे जून, २०१७ मध्ये जाहीर होणारे निकाल सप्टेंबर, २०१७ अखेरीसही लागले नसल्याचे तसेच ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असल्याची बाब दिनांक ९ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश नाकारला जात असून जाहीर झालेल्या निकालात परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे तर काहींना लवकरच निकाल जाहीर करू असे कळविण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, निकाल मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना परिक्षा विभागात सतत फेऱ्या माराव्या लागत असून प्रशासनाकडूनही काही सहकार्य मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) ज्या विद्यार्थ्यांचे निकाल गैरहजर (AB) दाखविण्यात आले होते अशा विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रक (Attendance Report) महाविद्यालयाकडून मागवून घेऊन त्याची सत्यता पडताळणी करून हजर विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने जाहिर केलेले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका संबंधित महाविद्यालयास पाठविण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कळवा परिसरातील (जिल्हा ठाणे) जागेवर क्रीडा संकुल उभारण्याबाबत

(३३) १५११५ (२९-१२-२०१७). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कळवा परिसरातील (जिल्हा ठाणे)जागेवर क्रीडा संकुल उभारण्या संदर्भातील ठाणे जिल्हा क्रीडा विभागाच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावाचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) होय.

(२) राज्यात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करणेबाबत क्रीडा धोरण समितीने शासनास शिफारस केलेली होती. त्यानुषंगाने मौजे कळवा, जि.ठाणे येथील जमिनीवर आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ व जिल्हा क्रीडा संकुल स्थापन करणे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत सुमारे ७ ते ८ एकर जागा बांधकामाकरिता उपलब्ध आहे.

(३) क्रीडा विद्यापीठास वाटप करण्यात आलेल्या जागेवरच ठाणे जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला असून सदर जागेवरील अतिक्रमण टाळण्यासाठी संरक्षक भिंतीच्या रु.३.८९ कोटी अंदाजपत्रकास तत्त्वतः मंजूरी देऊन रु.२०१.३६ लक्ष वितरीत करण्यात आले आहेत.

(४) सदर जमीन सुनियोजित पध्दतीने विकसित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमून बीकेसीच्या धर्तीवर सदर जागेचा विकास करता येईल. तसेच विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मदतीने सदर जमिनीवर Central Business District चा बृहत आराखडा तयार करून घेण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

मराठी विषयांच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या

महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या त्रैमासिक अंकाच्या छपाईबाबत

(३४) १५२०६ (२९-१२-२०१७). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठी विषयांच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ३६ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघामध्ये, मराठी विषय शिकविणारे ८०० पेक्षा शिक्षक सभासद आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त संघ हा राज्य शिक्षण मंडळाकडून बदल करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबद्दल जागृती करणे, मराठी भाषेचा विस्तार आणि विकास करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग घेणे, तसेच शैक्षणिक त्रैमासिक चालविणे, या उद्देशाने काम करीत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर संघाला त्रैमासिकसाठी दरवर्षी देण्यात येणाऱ्या २५ हजार रुपयांचे अनुदानातूनच अंक छपाई करण्यात येत असून गत दोन वर्षांपासून अनुदान बंद करण्यात आल्याने त्रैमासिक छपाईवर परिणाम होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरचे अनुदान बंद करण्याची कारणे काय आहेत,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार सदरचे अनुदान तातडीने मंजूर करण्या बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) होय.

(४) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नियतकालिकांना अनुदान देण्यासंबंधीतील नियमावलीतील अटी नुसार क्र.२ मधील निकषांची पूर्तता करित नसल्यामुळे तसेच खाजगी मालकी, शिक्षक संघटनांचे मुखपत्र, सातत्य नाही, पुरेसा आशय आणि मजकूर नसल्याने इ. कारणांमुळे त्रैमासिकाची कामगिरी मंडळाला असमाधानकारक वाटल्यामुळे तसेच त्रैमासिक गुणात्मकदृष्ट्या विहित निकषांची पूर्तता करित नसल्याने नियतकालिक अनुदान समितीच्या दि.०४ मे, २०१६ रोजीच्या बैठकीत सदर नियतकालिकाचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(५) नियतकालिकास पुन्हा अनुदान सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाच्या नियतकालिक अनुदान समितीच्या आगामी बैठकीत विचारार्थ व निर्णयार्थ ठेवण्यात येणार असून बैठकीतील निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक अनुदानित

शाळांमध्ये केलेल्या नियमबाहय नियुक्तीबाबत

(३५) १५४१२ (२९-१२-२०१७). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक अनुदानित शाळांमध्ये ६ हजार ९१६ शिक्षकांच्या नियम बाह्य नियुक्त्या केल्या असल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यात चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार उक्त शिक्षकांना न्याय देण्यासाठी कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे

जुलै, २०१७ चे दरम्यान निदर्शनास आले.

- (२) कार्यवाही सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणानंतर जाहिर करण्यात आलेली आकडेवारी संदिग्ध असल्याबाबत

(३६) ९५४७६ (२९-१२-२०१७). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अरुलम शेख (मालाड पश्चिम), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.संग्राम थोपटे (भोर), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.मुनिल केदार (सावनेर), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी), श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी), श्री.बळीराम सिरसकार (बाळापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी शाळाबाह्य मुले शोधून त्यांना पुन्हा शाळेत दाखल केले असा शासनचा दावा असता तरी या मुलांच्या सध्याच्या शैक्षणिक स्थितीबद्दल शिक्षण विभागाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- २) असल्यास, शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणानंतर जाहिर करण्यात आलेली आकडेवारी संदिग्ध आहे हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शाळाबाह्य मुले शाळेत येतात की नाही याबाबत शिक्षण विभागाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाबाबत कायमस्वरूपी भूमिका घेणे आवश्यक असल्याने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) सन २०१५-१६ च्या सर्व टप्प्यातील सर्वेक्षणानुसार ७४,९७१ एवढी शाळाबाहय मुले आढळून आली होती. यापैकी ५०,००४ इतक्या मुलांना नजिकच्या नियमित शाळेत दाखल करण्यात आले आहे. उर्वरित शाळा बाहय मुले शाळेत दाखल झाली आहेत किंवा कसे याबाबत सर्व जिल्हे व महानगर पालिका यांना कळविण्यात आले आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळाबाहय मुलांसंदर्भात, स्थलांतरण रोखण्यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत निवासी हंगामी वसतिगृह योजनेअंतर्गत भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही मुले स्थलांतरीत झाल्यास त्यांच्यासाठी शिक्षण हमी पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा मुलांची माहिती संगणक प्रणालीद्वारे संबंधित जिल्हयांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु असून, शासन परिपत्रक दि. ३ नोव्हेंबर, २०१६ अन्वये राज्यांतर्गत स्थलांतरीत होणा-या मुलांच्या हजेरीसाठी अॅपवर आधारित व्यवस्था सरल प्रणालीमध्ये करण्यात येणार आहे. जलद प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत शाळाबाहय बालकांसंदर्भात झपाटयाने काम करणा-या शिक्षकांची बालरक्षक म्हणून नोंदणी विद्या परिषदेच्या वेब पोर्टलवर करण्यात आलेली आहे. राज्यभरातील शाळाबाहय मुलांच्या समन्वय व नियोजनासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामध्ये समता कक्षाची निर्मिती करण्यात आली असून, हा कक्ष शाळाबाहय मुलांचे शिक्षण, हंगामी मुलांचे स्थलांतरण रोखणे, बालरक्षक चळवळ सक्षमीकरण याअनुषंगाने कार्यरत राहणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

व्यायामशाळा विकास योजने अंतर्गत ग्रामपंचायत रुईखेड टेकाळे (ता.जि.बुलडाणा)

सह इतर ग्राम पंचायत यांनी केलेल्या गैरकारभाराबाबत

(३७) १६०४५ (२९-१२-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रुईखेड टेकाळे, (ता.जि.बुलडाणा) ग्राम पंचायतयतीच्या सरपंच, सचिवाने व्यायामशाळा विकास अनुदान योजने अंतर्गत व्यायाम शाळा बांधकामासाठी १५ वर्षापूर्वी बांधकाम केलेली वास्तु दाखवुन अनुदान प्राप्त करुन घेतल्याची बाब दिनांक १० सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, इतर अनेक ग्रामपंचायती मध्येही सदर अनुदान खर्चात अनियमितता झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने उपरोक्त आर्थिक गैरकारभाराबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार विकास योजनेचे अनुदान प्राप्त करुन आर्थिक गैरकारभार करणा-या संबंधीत दोषीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) होय, हे खरे आहे.

अनेक संस्थांना मंजूर अनुदानाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांना तक्रारी प्राप्त झालेल्या असून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा मार्फत चौकशी सुरु आहे. संपूर्ण चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर अनियमितता आढळून आल्यास संबंधित संस्थांकडून मंजूर अनुदान रक्कम सव्याज वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे विभागातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे ४१ कोटी रुपये थकीत असल्याबाबत

(३८) १७८६७ (२९-१२-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे विभागातील राज्य शासनाने गत वर्षापासून सुरु केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ते योजनेचे सुमारे ४१ कोटी रुपये थकीत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत तंत्रशिक्षण संचालयाने शासनाकडे निधीची मागणी करणारा प्रस्ताव पाठवला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या प्रस्तावावर निर्णय घेऊन सदर निधी शैक्षणिक संस्था व विद्यार्थी यांना वितरीत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) होय, अंशतः खरे आहे.

पुणे विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती याजनेकरिता रु.१९.८६ कोटी व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी रु.१८.४८ कोटी अशी एकूण रु.३८.३४ कोटी इतकी रक्कम प्रलंबित होती.

(२) होय.

(३) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची सन २०१६-१७ मधील प्रलंबित रु.३८.६२ कोटी तरतूद वितरीत व आहरित करण्यास शासनाने दि.१६ नोव्हेंबर, २०१७ च्या शासन जापन अन्वये मंजूरी दिली आहे. तसेच, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी विधीमंडळाच्या डिसेंबर-२०१७ च्या हिवाळी अधिवेशनात रु.४६.११ कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली असून हा निधी वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला जिल्ह्यात ७४ गावात बांधण्यात आलेल्या क्रिडांगणांच्या
जागेवर अतिक्रमण झाल्याबाबत**

(३९) ९८८१८ (२९-१२-२०१७). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला जिल्ह्यात ७४ गावात बांधकाम व जिल्हा क्रिडा विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या क्रिडांगणांच्या जागेवर विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५० प्राथमिक शाळेतील शिक्षक, अतिरिक्त
मुख्याध्यापकांचे वेतन प्रलंबित असल्याबाबत**

(४०) ९८९६४ (२९-१२-२०१७). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५० प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांची वेतन देयके सादर केली नसल्याने वेतन प्रलंबित असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) त्याचप्रमाणे, ओरोस (जि.सिंधुदुर्ग) जिल्ह्यातील एक हजार ४५५ शाळांपैकी एक हजार १०२ शाळांचे वेतन झाले असून ३५८ शाळांचे वेतन प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार उक्त शाळांतील शिक्षकांचे वेतन तात्काळ अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत, ?

श्री. विनोद तावडे (०८-०१-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२), (३) व ४) समायोजन न झाल्यामुळे अतिरिक्त झालेल्या मुख्याध्यापकांना ऑनलाईन वेतन अदा करण्याची तरतूद शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्याने दिनांक २१.११.२०१७ च्या शासन पत्रान्वये त्यांचे ऑफलाईन पध्दतीने वेतन अदा करण्याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कळविण्यात आले आहे. सदर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्यात आले आहे.

रामदास पेठ (जि.अकोला) येथील सांस्कृतिक भवन बांधकामाचे
निविदा सुचानेतील अटी व शर्तीबाबत

(४१) ९९०४५ (२९-१२-२०१७). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रामदास पेठ (जि.अकोला) येथील सांस्कृतिक भवन बांधकामाचे निविदा सुचनेच्या करारनाम्याच्या अटी शर्ती मध्ये जिल्हा क्रीडा संकुल समिती अकोला यांनी कंत्राटदाराने उच्च प्रतीची टोयाटो इनोव्हा गाडी तसेच २ लॅपटॉप ध्यावे अशी मागणी केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कामापोटी ४.२३% दराने ३९,३७,५७८ रुपये इतकी अमानत रक्कम भरण्यास जी.क्री संस/क्रीडा संकुल/सांस्कृ होल/२०१६/७९ दिनांक ११/११/२०१६ नुसार संबंधित कंत्राटदारास कळविण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती यांनी कंत्राटदारास उक्त अमानत रक्कम भरण्यास सुट देण्यात आली, हे ही खरे आहे काय, असल्यास सुट देण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०२-२०१८) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

निविदा फॉर्म मध्ये अतिरिक्त सुरक्षाठेवीबाबत काहीही नमूद केलेले नसल्यामुळे सदर कंत्राटदाराने अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम रु.३९,३७,५७८/- इतकी सुट मिळण्याबाबत दि.१५.११.२०१६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल समितीस विनंती केली होती. त्यानुसार सर्व बाबींचा विचार करून त्यांनी यापूर्वी बांधकाम क्षेत्रात केलेल्या कामाचा आढावा घेतला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची कामे अपूर्ण अथवा काम अर्धवट सोडलेले नाही. त्यांची कार्यक्षमता असल्याने व अनावधानाने सदरचा क्लॉज निविदेमध्ये टाकण्याचे राहून गेल्याने त्यांच्या विनंती अर्जानुसार निविदा कमी दराने असल्याने कंत्राटदारास तात्पुरती सुट देण्यात आली आहे.

(४) सदर कंत्राटदाराने माहे नोव्हेंबर २०१६ मध्ये बांधकामास सुरुवात केली असून आजपावेतो ६० टक्के काम झालेले आहे. कामकाज सुरु असल्यामुळे त्यांचे आगामी देयकातून सदरची (४.२३ टक्के रक्कम रु.३९,३७,५७८/-) अतिरिक्त सुरक्षा ठेव कपात करण्याबाबत जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सभेत निर्णयास्तव ठेवून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ५९ इंजिनियरिंग कॉलेज बंद पडायच्या मार्गावर असणे बाबत.

(४२) ९९१८३ (२९-१२-२०१७). प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड), श्री.मोहन फड (पाथरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देशभरातील सुमारे ८०० इंजिनियरिंग कॉलेज आगामी शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याची नोटीस एआयसीटीई ने (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्युकेशन) संबधित कॉलेजना दिलेली असून त्यात महाराष्ट्र राज्यातील ५९ इंजिनियरिंग कॉलेजचा समावेश असल्याचे माहे ऑगस्ट व त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २०१४-१५ ते २०१६-१७ या काळात देशातील सुमारे ४१० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याची संमती AICTE कडून देण्यात आल्याचेही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील किती इंजिनियरिंग कॉलेज बंद करावी लागणार आहेत व ती बंद करण्याची कारणे काय आहेत तसेच या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असून तिथल्या जागाही पुरेशा प्रमाणात भरल्या जात नसल्याचेही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त नोटीसद्वारे जी कॉलेजेस बंद करावी लागणार आहेत त्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्याचे प्रस्तावित आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) नाही.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची कार्यवाही अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे सुरु आहे.

(२) नाही.

राज्यातील २०१४-१५ ते २०१७-१८ या काळात फक्त ५ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद झालेली आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

काही संस्थांमध्ये जागा रिक्त असल्याचे निदर्शनास येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला येथील क्रीडा प्रबोधिनीच्या इमारतीच्या दुरावस्थेबाबत

(४३) ९९४३५ (२९-१२-२०१७). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला येथील क्रीडा प्रबोधिनीच्या इमारतीची दुरावस्था झाली असून तेथे स्वच्छतेचा अभाव असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रबोधिनीत असलेल्या खेळाडूंना निकृष्ट दर्जाचा आहार पुरविण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय असल्यास चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०१-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यात एकत्रित चार बॅडमिंटन कोर्टस नसल्याने खेळाडूंना
राष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावे लागत असलेबाबत**

(४४) १००२२३ (२९-१२-२०१७). श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यात एकत्रित चार बॅडमिंटन कोर्टस नसल्याने खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावे लागत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, क्रीडानगरी असा नावलौकिक असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू बॅडमिंटन कोर्टस पासून वंचित राहण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०१-२०१८) : (१) कोल्हापूर जिल्ह्यात एकत्रित चार बॅडमिंटन कोर्टस नाहीत ही बाब खरी आहे. परंतु खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावे लागते हे खरे नाही.

(२) सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात महानगरपालिका व खाजगी संस्था यांची एकूण २१ बॅडमिंटन कोर्ट आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठातील अनुदानित महाविद्यालयांमधील
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे विलंबाबाबत**

(४५) १००४९४ (२९-१२-२०१७). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठातील अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वेतनासंदर्भात राज्य शासन आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचे सोबत करार करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या करारानुसार शासनाने बँकेला शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला देणे बंधनकारक केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, बँक ऑफ महाराष्ट्र ने अद्यापपर्यंत उक्त कर्मचा-यांचे वेतन नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपर्यंत केलेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने बँक ऑफ महाराष्ट्रने वेतन अदा करणेबाबत केलेल्या कराराचा भंग केला असल्याने उक्त बँकेवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेत,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०१-२०१८) : (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) बँक ऑफ महाराष्ट्र बरोबर करण्यात आलेल्या करारानुसार विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांचे नावे सदर बँकेत उघडलेल्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा असणे आवश्यक आहे. सदरहू रक्कम जमा असल्याची खात्री करून संबंधित सहसंचालक, उच्च शिक्षण यांनी याबाबतचे पत्र बँक ऑफ महाराष्ट्रला दिल्यानंतर सदर बँकेकडून वेतन अनुदान अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना वितरीत करण्यात येते.

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे विभागीय सहसंचालक यांनी वेतनाची रक्कम जमा केल्यानंतर साधारणतः त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**जालना जिल्हयातील क्रिडा संकुलनासाठी निधी उपलब्ध असतांनाही
निधी खर्च केला जात नसल्याबाबत**

(४६) १००८९४ (२९-१२-२०१७). श्री.राजेश टोपे (घनसावंगी) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना जिल्हयातील क्रिडा संकुलनासाठी निधी उपलब्ध असतांनाही निधी खर्च केला जात नाही हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार यासजबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) जालना जिल्हयातील अंबड, घनसांगवी, मंठा व भोकरदन तालुका क्रीडा संकुलासाठी जागा प्राप्त झालेली असून बांधकामासाठी टप्प्याटप्प्याने रु.१००.०० लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सदर निधीमधून प्रशासकीय इमारत, बहुउद्देशिय हॉल, विविध खेळांची मैदाने, संरक्षण भिंत इ. क्रीडा सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. तसेच परतूर तालुका क्रीडा संकुलाच्या जागेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असून जालना, जाफ्राबाद, बदनापूर तालुका क्रीडा संकुलासाठी जागा प्राप्त झालेली नसून जागा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

अंबड, घनसांगवी, मंठा तालुका क्रीडा संकुल समित्यांची बैठक आयोजित करण्याचे प्रस्तावित असून सदर बैठकीमध्ये उर्वरित कामे सुरु करण्याची कार्यवाही संबंधित संकुल समितीमार्फत करण्यात येणार आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात "गाव तिथे ग्रंथालय" योजना असफल ठरल्याबाबत

(४७) १००९७२ (२९-१२-२०१७). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शासनाने सन २०१२ मध्ये गाव तिथे ग्रंथालय योजना व ग्रंथालयांना अनुदान वाढविण्याचा प्रस्ताव आणला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास अद्यापही गाव तिथे ग्रंथालय योजना सुरु झालेली नसून नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास शासनाने गाव तिथे ग्रंथालय योजना राबविण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) व (२) "गांव तिथे ग्रंथालय" ही योजना नसून ग्रंथालय चळवळीची संकल्पना आहे.

"सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्य" ही योजना असून या अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालयांना नियमानुसार शासन मान्यता देण्यात येते. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विद्यमान परिरक्षण अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव दि.२८/१२/२०११ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीसमोर सादर करण्यात आला होता. शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ५० टक्के परिरक्षण अनुदान वाढीच्या अनुषंगाने शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दि.२१/०२/२०१२ निर्गमित करण्यात आला.

मंत्रीमंडळाच्या दि. ०६/०३/२०१३ रोजीच्या बैठकीत, मंत्रीमंडळाचे पुढील आदेश होईपर्यंत कोणत्याही नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात येवू नये व दर्जा वाढ करू नये, असा निर्णय घेण्यात आला असून त्यानुषंगाने, शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दि.२२/०३/२०१३ निर्गमित करण्यात आला.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ग्रंथालयांना सन २०१२ साली जाहीर केलेले ५० टक्के
वाढीव अनुदान मिळणेबाबत

- (४८) १०१४१३ (२९-१२-२०१७). श्री.गणपतराव देशमुख (सांगोले), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शासनाने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना दिनांक १ एप्रिल २०१२ पासून ५० टक्के वाढीव अनुदान देणाऱ्याचा निर्णय दिनांक २८ डिसेंबर, २०११ रोजी वा त्या सुमारास घेतला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अनुदानासाठी पात्र ठरलेल्या राज्यातील ५७०१ ग्रंथालयांना वाढीव अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, उक्त ग्रंथालयांना शासनाने वाढीव अनुदानाची रक्कम देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

- राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना दि. ०१ एप्रिल, २०१२ पासून ५० टक्के वाढीव अनुदान देण्याचा शासन निर्णय दि २१ फेब्रुवारी, २०१२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
- (२) व (३) अनुदानासाठी पात्र ठरलेल्या राज्यातील ५७०१ शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांना वाढीव अनुदान देण्याचा शासन निर्णय दि. १८/०८/२०१७ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. वाढीव अनुदान वाटपाची कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान मराठी चित्रपटाचा
सेट उभारण्यासाठी भाड्याने दिल्याबाबत

- (४९) १०१६५६ (२९-१२-२०१७). श्री.योगेश टिळेकर (हडपसर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) महाविद्यालय आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने नसतानाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान मराठी चित्रपटाचा सेट उभारण्यासाठी नाममात्र शुल्क आकारून भाड्याने दिल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) विद्यापीठाकडून प्राप्त माहितीनुसार महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध असून विद्यापीठाने मैदानाचा काही भाग शैक्षणिक उद्देशांसाठी ठेवून काही अटीवर सामंजस्य करार करून चित्रीकरणासाठी दिलेला आहे. चित्रीकरणावेळी विद्यापीठातील ललीत कला, माध्यम व संज्ञापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अनुभव मिळावा म्हणून चित्रीकरणाच्या वेळी त्यांना सहभागी करून घेऊन प्रशिक्षण देणे बंधनकारक केलेले आहे. या विद्यार्थ्यांवर या प्रशिक्षण काळात होणारा खर्च भरून निघावा तसेच, या प्रशिक्षणाचा पुढचा टप्पा म्हणून काही शिष्यवृत्ती देता यावी यासाठी विद्यापीठाने रु. ६ लाख ५० हजार इतक्या रकमेची तरतूद संबंधितांना करण्यास सांगितलेली आहे. सदर रकम विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण व शिष्यवृत्तीवरच खर्च करणे बंधनकारक असल्याचे दिग्दर्शकांनी मान्य केलेले आहे. चित्रीकरण होणारा चित्रपट फूटबॉल विषयीचा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये फूटबॉलची आवड निर्माण होणार आहे. चित्रीकरणादरम्यान शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात अडथळा येणार नाही व वापरात येणारी वास्तू किंवा मैदान पूर्वावस्थेत आणि सुस्थितीत परत करण्याची दक्षता व जबाबदारी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक घेणार आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पिंडकेपार (जि.गोंदिया) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना
मध्यान्ह पोषण आहाराची योजना राबविण्याबाबत**

(५०) १०३६४८ (३०-१२-२०१७). श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोरेगांव पंचायत समिती पिंडकेपार (जि.गोंदिया) येथील जिल्हा परिषद शाळेत माहे जानेवारी, २०१७ पासून विद्यार्थ्यांना ठेकेदारांमार्फत मध्यान्ह पोषण आहार पुरेसा मिळत नसल्याने सदरची योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हा परिषद अधिकारी (गोंदिया) यांनी माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली आहे तसेच सदरची योजना राबविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (११-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.